




पेंशन निधि विनियामक और विकास प्राधिकरण  
PENSION FUND REGULATORY AND DEVELOPMENT AUTHORITY



# Presentation on Atal Pension Yojana

## अटल पेन्शन योजनेचे सादरीकरण




# Why Pension ? पेन्शन कशासाठी?



# Need of Retirement Planning / निवृत्ती नियोजनाची गरज

|                                                          |                                                                                       |                                                                 |
|----------------------------------------------------------|---------------------------------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------|
| 1. Decreased income earning potential                    |    | उत्पन्न मिळवण्याची क्षमता कमी                                   |
| 2. Increased life expectancy                             |    | आयुर्मान वाढले                                                  |
| 3. Nuclear family concept                                |    | विभक्त कुटुंब संकल्पना                                          |
| 4. Respect and dignity                                   |    | आदर आणि प्रतिष्ठा                                               |
| 5. Tenure of retired life is almost same as working Life |   | सेवानिवृत्त जीवनाचा कार्यकाळ हा जवळजवळ कार्यरत जीवनासारखाच असतो |
| 6. High health-care expenses                             |  | आरोग्य सेवा खर्च जास्त                                          |
| 7. Rising cost of living/Inflation                       |  | राहणीमानाचा वाढता खर्च/ महागाई                                  |


## Percentage of people aged above 60 Years to the Total Population एकूण लोकसंख्येपैकी ६० वर्षांवरील लोकांची टक्केवारी




- By the year 2050, the percentage of the elderly (age 60+) is likely to increase almost three times since the year 2000/ सन 2000 च्या तुलनेत 2050 पर्यंत वृद्ध व्यक्तींची (वय 60+) टक्केवारी जवळपास तिप्पट होण्याची शक्यता आहे.
- Old to young ratio would be doubled in next 30 years, indicating more older population dependent on younger ones/पुढील ३० वर्षांत तरुण लोकसंख्येच्या तुलनेत वृद्धांचे प्रमाण दुप्पट होईल, हे दर्शविते की वृद्ध लोकसंख्या तरुणावर अवलंबून आहे.

# Life Expectancy at the age of 60

## वयाच्या ६० व्या वर्षी आयुर्मान



## Percentage of working elderly कार्यशील वृद्धजनों का प्रतिशत





# Launch of Atal Pension Yojana and its benefits

अटल पेन्शन योजनेची सुरुवात आणि त्याचे फायदे



म

# Introduction of Atal Pension Yojana

## अटल पेंशन योजनेची ओळख

- APY was launched by Govt. of India from 1<sup>st</sup> June, 2015; in order to create a universal social security system for all Indians, especially for the poor, the under-privileged and the workers in the unorganised sector.
- एपीवाय सरकारने सुरू केले. 1 जून 2015 पासून भारतातील; सर्व भारतीयांसाठी, विशेषतः गरीब, वंचित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी.
- The Gazette notification for the scheme was released on 16th October 2015.
- या योजनेची राजपत्र अधिसूचना 16 ऑक्टोबर 2015 रोजी प्रसिद्ध झाली.
- As per the notification, APY is being administered by the Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA).
- अधिसूचनेनुसार, APY पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे प्रशासित केले जात आहे.



## Entry / प्रवेश



- All Citizens of 18-40 years can join through any Bank-branch where their savings accounts are maintained.
- 18-40 वर्षांचे सर्व नागरिक कोणत्याही किंवा जिथे त्यांची बचत खाती चालू आहेत त्या बँक-शाखेच्या माध्यमातून सुरु करू शकतात.
- From October/01/2022, income tax payers will not be eligible to join APY scheme.
- ऑक्टोबर/01/2022 पासून आयकर भरणारे ए.पी.वाय योजनेत सामील होण्यास पात्र नाहीत.
- Account can be opened by filling up a simple one-page form in which potential subscribers need to opt pension between Rs. 1000 and Rs. 5000.
- सोपा एक पानाचा फॉर्म भरून खाते उघडता येते ज्यामध्ये संभाव्य वर्गनिदारांना रु. 1000 ते रु. 5000 दरम्यान पेन्शन निवडणे आवश्यक आहे.
- Periodic contribution amount gets fixed as per the age of entry and pension amount.
- प्रवेशाचे वय आणि निवृत्तीवेतनाच्या रकमेनुसार नियतकालिक योगदानाची रक्कम निश्चित केली जाते.

| Monthly, Quarterly and Half-yearly contributions under APY for different minimum guaranteed amount of pension at different age entry and return of the corpus amount to the nominee |                |                                              |           |             |                                              |           |             |                                             |           |             |                                             |           |             |                                             |           |             |
|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|----------------|----------------------------------------------|-----------|-------------|----------------------------------------------|-----------|-------------|---------------------------------------------|-----------|-------------|---------------------------------------------|-----------|-------------|---------------------------------------------|-----------|-------------|
| Return of corpus amount to the nominee                                                                                                                                              |                | Minimum Guaranteed Pension of Rs. 1000/month |           |             | Minimum Guaranteed Pension of Rs. 2000/month |           |             | Minimum Guaranteed Pension of Rs.3000/month |           |             | Minimum Guaranteed Pension of Rs.4000/month |           |             | Minimum Guaranteed Pension of Rs.5000/month |           |             |
|                                                                                                                                                                                     |                | Rs. 1.7 Lakh                                 |           |             | Rs. 3.4 Lakh                                 |           |             | Rs. 5.1 Lakh                                |           |             | Rs. 6.8 Lakh                                |           |             | Rs. 8.5 Lakh                                |           |             |
| Age at Entry                                                                                                                                                                        | Vesting Period | Monthly                                      | Quarterly | Half Yearly | Monthly                                      | Quarterly | Half Yearly | Monthly                                     | Quarterly | Half Yearly | Monthly                                     | Quarterly | Half Yearly | Monthly                                     | Quarterly | Half Yearly |
| 18                                                                                                                                                                                  | 42             | 42                                           | 125       | 248         | 84                                           | 250       | 496         | 126                                         | 376       | 744         | 168                                         | 501       | 991         | 210                                         | 626       | 1,239       |
| 19                                                                                                                                                                                  | 41             | 46                                           | 137       | 271         | 92                                           | 274       | 543         | 138                                         | 411       | 814         | 183                                         | 545       | 1,080       | 228                                         | 679       | 1,346       |
| 20                                                                                                                                                                                  | 40             | 50                                           | 149       | 295         | 100                                          | 298       | 590         | 150                                         | 447       | 885         | 198                                         | 590       | 1,169       | 248                                         | 739       | 1,464       |
| 21                                                                                                                                                                                  | 39             | 54                                           | 161       | 319         | 108                                          | 322       | 637         | 162                                         | 483       | 956         | 215                                         | 641       | 1,269       | 269                                         | 802       | 1,588       |
| 22                                                                                                                                                                                  | 38             | 59                                           | 176       | 348         | 117                                          | 349       | 690         | 177                                         | 527       | 1,045       | 234                                         | 697       | 1,381       | 292                                         | 870       | 1,723       |
| 23                                                                                                                                                                                  | 37             | 64                                           | 191       | 378         | 127                                          | 378       | 749         | 192                                         | 572       | 1,133       | 254                                         | 757       | 1,499       | 318                                         | 948       | 1,877       |
| 24                                                                                                                                                                                  | 36             | 70                                           | 209       | 413         | 139                                          | 414       | 820         | 208                                         | 620       | 1,228       | 277                                         | 826       | 1,635       | 346                                         | 1,031     | 2,042       |
| 25                                                                                                                                                                                  | 35             | 76                                           | 226       | 449         | 151                                          | 450       | 891         | 226                                         | 674       | 1,334       | 301                                         | 897       | 1,776       | 376                                         | 1,121     | 2,219       |
| 26                                                                                                                                                                                  | 34             | 82                                           | 244       | 484         | 164                                          | 489       | 968         | 246                                         | 733       | 1,452       | 327                                         | 975       | 1,930       | 409                                         | 1,219     | 2,414       |
| 27                                                                                                                                                                                  | 33             | 90                                           | 268       | 531         | 178                                          | 530       | 1,050       | 268                                         | 799       | 1,582       | 356                                         | 1,061     | 2,101       | 446                                         | 1,329     | 2,632       |
| 28                                                                                                                                                                                  | 32             | 97                                           | 289       | 572         | 194                                          | 578       | 1,145       | 292                                         | 870       | 1,723       | 388                                         | 1,156     | 2,290       | 485                                         | 1,445     | 2,862       |
| 29                                                                                                                                                                                  | 31             | 106                                          | 316       | 626         | 212                                          | 632       | 1,251       | 318                                         | 948       | 1,877       | 423                                         | 1,261     | 2,496       | 529                                         | 1,577     | 3,122       |
| 30                                                                                                                                                                                  | 30             | 116                                          | 346       | 685         | 231                                          | 688       | 1,363       | 347                                         | 1,034     | 2,048       | 462                                         | 1,377     | 2,727       | 577                                         | 1,720     | 3,405       |
| 31                                                                                                                                                                                  | 29             | 126                                          | 376       | 744         | 252                                          | 751       | 1,487       | 379                                         | 1,129     | 2,237       | 504                                         | 1,502     | 2,974       | 630                                         | 1,878     | 3,718       |
| 32                                                                                                                                                                                  | 28             | 138                                          | 411       | 814         | 276                                          | 823       | 1,629       | 414                                         | 1,234     | 2,443       | 551                                         | 1,642     | 3,252       | 689                                         | 2,053     | 4,066       |
| 33                                                                                                                                                                                  | 27             | 151                                          | 450       | 891         | 302                                          | 900       | 1,782       | 453                                         | 1,350     | 2,673       | 602                                         | 1,794     | 3,553       | 752                                         | 2,241     | 4,438       |
| 34                                                                                                                                                                                  | 26             | 165                                          | 492       | 974         | 330                                          | 983       | 1,948       | 495                                         | 1,475     | 2,921       | 659                                         | 1,964     | 3,889       | 824                                         | 2,456     | 4,863       |
| 35                                                                                                                                                                                  | 25             | 181                                          | 539       | 1,068       | 362                                          | 1,079     | 2,136       | 543                                         | 1,618     | 3,205       | 722                                         | 2,152     | 4,261       | 902                                         | 2,688     | 5,323       |
| 36                                                                                                                                                                                  | 24             | 198                                          | 590       | 1,169       | 396                                          | 1,180     | 2,337       | 594                                         | 1,770     | 3,506       | 792                                         | 2,360     | 4,674       | 990                                         | 2,950     | 5,843       |
| 37                                                                                                                                                                                  | 23             | 218                                          | 650       | 1,287       | 436                                          | 1,299     | 2,573       | 654                                         | 1,949     | 3,860       | 870                                         | 2,593     | 5,134       | 1,087                                       | 3,239     | 6,415       |
| 38                                                                                                                                                                                  | 22             | 240                                          | 715       | 1,416       | 480                                          | 1,430     | 2,833       | 720                                         | 2,146     | 4,249       | 957                                         | 2,852     | 5,648       | 1,196                                       | 3,564     | 7,058       |
| 39                                                                                                                                                                                  | 21             | 264                                          | 787       | 1,558       | 528                                          | 1,574     | 3,116       | 792                                         | 2,360     | 4,674       | 1,054                                       | 3,141     | 6,220       | 1,318                                       | 3,928     | 7,778       |
| 40                                                                                                                                                                                  | 20             | 291                                          | 867       | 1,717       | 582                                          | 1,734     | 3,435       | 873                                         | 2,602     | 5,152       | 1,164                                       | 3,469     | 6,869       | 1,454                                       | 4,333     | 8,581       |

Accumulation/  
जमा

- Subscribers need to maintain sufficient balance in their savings account to ensure successful auto debit (Monthly /Quarterly/Half yearly) transactions.
- ऑटो डेबिट (मासिक / त्रैमासिक / सहामाही) व्यवहार यशस्वी करण्यासाठी वर्गणीदारांनी त्यांच्या बचत खात्यात पुरेशी शिल्लक राखणे आवश्यक आहे.
- Delayed contributions can be paid with overdue interest of Rs.1 per month for each Rs.100 or part of contribution, which shall be deposited in APY a/c.
- दर महिन्याला विलंबित योगदान प्रत्येक रु. 100 साठी दरमहा रु. 1 च्या थकीत व्याजासह किंवा अंशदानाच्या काही भागासह अदा केले जाऊ शकते, जे ए.पी.वाय खात्यामध्ये जमा केले जाईल.
- Pension amount opted may be changed to higher/lower amount at any point of time.
- निवडलेल्या निवृत्ती वेतनाची रक्कम कोणत्याही वेळी उच्च / कमी रकमेत बदलली जाऊ शकते.
- Auto debit frequency (Monthly /Quarterly/Half yearly) may also be changed at any point of time.
- ऑटो डेबिट वारंवारता (मासिक/त्रैमासिक/अर्धवार्षिक) देखील कोणत्याही वेळी बदलली जाऊ शकते.



# Triple Benefits on attaining 60 Years

## 60 वर्षे पूर्ण झाल्यावर तिहेरी फायदे

निकास  
/Exit

Same pension to Spouse  
after death of  
Subscriber.  
वर्गणीदाराच्या मृत्यूनंतर  
जोडीदाराला समान  
पेन्शन

Return of corpus  
accumulated till 60 to  
Nominee after death of  
Spouse.  
जोडीदाराच्या मृत्यूनंतर  
नामांकिताला 60 पर्यंत जमा  
झालेल्या रकमेचा परतावा

Unique benefit  
विशिष्ट लाभ

Minimum Guaranteed  
Pension ₹1000 to ₹5000  
न्यूनतम गॅरंटीड पेन्शन ₹  
1000 पासून ₹ 5000 पर्यन्त



Higher the actual returns  
on pension  
contributions, higher the  
pension.

निवृत्तीवेतनाच्या योगदानावर  
प्रत्यक्ष परतावा जास्त, पेन्शन  
जास्त



## Before 60 Years 60 वर्षांपूर्वी

Exit / निकास

### In case of death of Subscriber/ वर्गणीदाराच्या मृत्यू झाल्यास :

- The amount of accumulated corpus in the APY account will be paid to Spouse.
- ए.पी.वाय खात्यात जमा झालेल्या कॉर्पसची रक्कम जोडीदाराला दिली जाईल.
- Spouse has also an option to continue APY account of deceased subscriber.
- जोडीदाराकडे मृत वर्गणीदाराचे ए.पी.वाय खाते सुरू ठेवण्याचा पर्याय देखील आहे.

### In case of voluntary/premature exit/ ऐच्छिक / अकाली बाहेर पडण्याच्या बाबतीत :

- The accumulated corpus (subscriber's contributions + returns) will be paid to the subscriber after deduction of charges and Govt. co-contributions, if any.
- संचित कॉर्पस (ग्राहकांचे योगदान + परतावा) शुल्क आणि सरकारच्या कपातीनंतर सबस्क्राइबरला दिले जाईल. सह-योगदान, असल्यास.



# How to Join APY?/ एपीवायमध्ये कसे सामील व्हावे?






# How to Join APY ?

## एपीवायमध्ये कसे सामील व्हावे?

| Physical Mode<br>शारीरिक माध्यम                                                                                                                                                                                             | Digital/डिजिटल<br>(Net Banking/<br>नेट बँकिंग)                                                                                                                     | Digital /डिजिटल<br>(Web- Portal/ वेब-पोर्टल)                                                                                                                                                    | Digital /डिजिटल<br>(e-APY/ ई-एपीवाई)                                                                                                                                                                                                                                       |
|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| <ul style="list-style-type: none"> <li>Fill up the application form and submit it to your bank</li> <li>अर्ज भरा आणि आपल्या बँकेत जमा करा.</li> <li>No additional KYC required</li> <li>केवायसीची आवश्यकता नाही.</li> </ul> | <ul style="list-style-type: none"> <li>Login into your net-banking and join APY.</li> <li>आपल्या नेट-बँकिंगमध्ये लॉग इन करा आणि एपीवायमध्ये सामील व्हा.</li> </ul> | <ul style="list-style-type: none"> <li>Go to your bank's web-portal and join APY through OTP.</li> <li>आपल्या बँकेच्या वेब-पोर्टलला भेट द्या आणि ओटीपीद्वारे एपीवायमध्ये सामील व्हा.</li> </ul> | <ul style="list-style-type: none"> <li>Go to Protean's CRA digital onboarding platform and open APY account by using Aadhaar e-KYC/XML.</li> <li>प्रोटिअन सीआरएच्या डिजिटल ऑनबोर्डिंग स्क्रीनला भेट द्या आणि आधार ई-केवायसी / एक्सएमएल वापरून एपीवाय खाते उघडा.</li> </ul> |





# Few scenarios of contributions / काही योगदान परिदृश्य

When should you start planning for Retirement?/  
निवृत्तीचे नियोजन कधी करावे?

For illustration purpose only / फक्त उदाहरणार्थ,

| Subscriber/<br>योगदानकर्ता<br>(A)                                                  | Age/ वय<br>(वर्षे)<br>(B) | Pension<br>Slab/<br>पेन्शन<br>स्लॅब<br>(C) | Monthly<br>Contribution/<br>दरमहा<br>योगदानाची<br>रक्कम<br>(D) | Vesting<br>period/<br>वेस्टिंग पीरियड<br>(E) | Total<br>contribution/<br>एकूण योगदान<br>(F) | Pension<br>amount, if live<br>till 80 years/<br>पेन्शनची रक्कम,<br>८० वर्षांपर्यंत<br>जगणे<br>(G) | Spouse alive,<br>after subscriber's<br>death/ जोडीदार<br>जिवंत, इतर ५ वर्षे<br>(H) | Amount payable<br>to nominee/<br>नॉमिनीची संचित<br>मालमत्ता (किमान)<br>(I) | Total<br>payout/<br>एकूण नफा<br>(J) |
|------------------------------------------------------------------------------------|---------------------------|--------------------------------------------|----------------------------------------------------------------|----------------------------------------------|----------------------------------------------|---------------------------------------------------------------------------------------------------|------------------------------------------------------------------------------------|----------------------------------------------------------------------------|-------------------------------------|
|   | 18                        | 5,000/-                                    | 210/-                                                          | 42 years                                     | 1,05,840/-                                   | 12,00,000/-                                                                                       | 3,00,000/-                                                                         | 8,50,000/-                                                                 | 23,50,000/-                         |
|  | 40                        | 5,000/-                                    | 1,454/-                                                        | 20 years                                     | 3,48,960/-                                   | 12,00,000/-                                                                                       | 3,00,000/-                                                                         | 8,50,000/-                                                                 | 23,50,000/-                         |

Mr. Invest Now  
मिस्टर इन्व्हेस्ट नाऊ



Mr. Wait Longer  
मिस्टर ओले जास्त वेळ

**Difference in contribution amount = Rs. 2,43,120/- /**  
**अंशदान रकमेतील फरक = रु. २,४३,१२०/-**

Start early to get  
the benefit of time.  
वेळेचा लाभ घेण्यासाठी  
लवकर गुंतवणूक करा

# Few scenarios of contributions / विविध योगदान परिदृश्य


## Family Pension / कौटुंबिक पेन्शन

For illustration purpose only/ फक्त उदाहरणार्थ,

| Subscriber/<br>योगदानकर्ता<br>(A)       | Age/ वय<br>(वर्ष)<br>(B) | Pension<br>Slab/<br>पेन्शन<br>स्लॅब<br>(C) | Monthly<br>Contribution/<br>दरमहा<br>योगदानाची<br>रक्कम<br>(D) | Vesting<br>period/<br>वेस्टिंग<br>पीरियड<br>(E) | Total<br>contribution/<br>एकूण योगदान<br>(F) | Pension amount,<br>if live till 80<br>years/ पेन्शनची<br>रक्कम, ८०<br>वर्षांपर्यंत जगणे<br>(पत्नी) (G) | Pension amount, if<br>live till 85 years/<br>पेन्शनची रक्कम, ८५<br>वर्षांपर्यंत जगणे<br>(पत्नी)<br>(I) | Amount payable<br>to nominee/<br>नॉमिनीची संचित<br>मालमत्ता (किमान)<br>(I) | Total payout<br>if spouse<br>survives till<br>85 years/<br>एकूण नफा<br>(J) |
|-----------------------------------------|--------------------------|--------------------------------------------|----------------------------------------------------------------|-------------------------------------------------|----------------------------------------------|--------------------------------------------------------------------------------------------------------|--------------------------------------------------------------------------------------------------------|----------------------------------------------------------------------------|----------------------------------------------------------------------------|
| Husband                                 | 21                       | 5,000/-                                    | 269/-                                                          | 39 years                                        | 1,25,892/-                                   | 12,00,000/-                                                                                            | -                                                                                                      | 8,50,000/-                                                                 | -                                                                          |
| Wife (pension for<br>own account)       | 18                       | 5,000/-                                    | 210/-                                                          | 42 years                                        | 1,05,840-                                    | -                                                                                                      | 15,00,000/-                                                                                            | -                                                                          | -                                                                          |
| Wife (pension for<br>husband's account) | -                        | -                                          | -                                                              | -                                               | -                                            | -                                                                                                      | 4,80,000/-                                                                                             | 8,50,000/-                                                                 | -                                                                          |
| Total payout                            |                          |                                            |                                                                |                                                 | 2,31,732                                     | 12,00,000/-                                                                                            | 19,80,000/-                                                                                            | 17,00,000/-                                                                | 46,80,000/-                                                                |



# Recent initiatives नवे उपक्रम




## Use the APY Mobile App to get information with minimal effort

### Features in APY Mobile App



# Recent initiatives by PFRDA and CRA

- APY Outreach Programmes at State and District Levels
- Subscriber Awareness Programs in vernacular languages organized for APY subscribers
- Virtual Capacity building programs
- Introducing single-pager flyer in 22 languages
- Introducing of 3-minute video in Hindi, English and 11 regional languages
- Digital Initiatives for subscribers
- Allowing upgrade-downgrade of pension slab & Change of contribution frequency
- SMS alerts regarding contribution credits, fund value etc.
- APY dedicated call centre of PFRDA and CRA/ PFRDA
- Chat-bot option for APY subscribers



**Visit APY pages on Social Media for the latest information and updates**



**All Citizens of India between 18 - 40 years of age can join Atal Pension Yojana.**

**For further information, contact your nearest Post Office/ Bank Branch today or call 1800 110 069 (toll-free)**

**Visit: [www.pfrda.org.in](http://www.pfrda.org.in)**



# Important links:

- A) Atal Pension Yojana (APY) Notification dated 16th October 2015/ अटल पेन्शन योजना अधिसूचना दिनांक 16 ऑक्टोबर 2015-  
<https://www.pfrda.org.in/myauth/admin/showimg.cshtml?ID=789>
- B) ATAL PENSION YOJANA (APY) - SUBSCRIBER INFORMATION BROCHURE/ अटल पेन्शन योजना - ग्राहक माहिती पुस्तिका (ब्रोशर)  
<https://www.pfrda.org.in/myauth/admin/showimg.cshtml?ID=1739>
- C) APY Subscriber Registration Form / एपीवाय ग्राहक नोंदणी फॉर्म (फॉर्म)  
<https://www.pfrda.org.in/myauth/admin/showimg.cshtml?ID=1269>
- D) Social Media Links of the APY Advertisement Video / एपीवाय जाहिरात व्हिडिओचे सोशल मीडिया दुवे  
<https://twitter.com/PFRDAOfficial/status/1347433610484219904>  
<https://www.facebook.com/OfficialAPY/posts/725638848069967>  
<https://www.youtube.com/watch?v=nP8fOal2S9A>
- E) FAQs On APY/ एपीवायवर वारंवार विचारले जाणारे प्रश्न<https://www.pfrda.org.in/myauth/admin/showimg.cshtml?ID=1789>
- F) APY, PFRDA Page available at: एपीवाय, पीएफआरडीए पृष्ठ उपलब्ध - [Facebook](#)
- G) APY KI PATHSHALA Page is available at: एपीवायचे पाठशाळा पान उपलब्ध आहे - [YouTube](#)

# Latest Podcasts

| Sr. No | Podcast Title                                                      | Link                                                        |
|--------|--------------------------------------------------------------------|-------------------------------------------------------------|
| 1      | APY Scheme- Eligibility And Benefits - <b>Updated</b>              | <a href="https://bit.ly/3OFnSXH">https://bit.ly/3OFnSXH</a> |
| 2      | APY Mobile App - How To Download And Its Features - <b>Updated</b> | <a href="https://bit.ly/3AN7Bdu">https://bit.ly/3AN7Bdu</a> |
| 3      | e-APY Process                                                      | <a href="https://bit.ly/3pDYwxF">https://bit.ly/3pDYwxF</a> |
| 4      | Downloading APY Transaction Statement And ePRAN                    | <a href="https://bit.ly/3cfJ6g5">https://bit.ly/3cfJ6g5</a> |
| 5      | Continuation of APY Accounts by Spouse                             | <a href="https://bit.ly/3VyWHQE">https://bit.ly/3VyWHQE</a> |
| 6      | Migration of Swavalamban Yojna Subscriber to APY                   | <a href="https://bit.ly/3GRym4d">https://bit.ly/3GRym4d</a> |
| 7      | What if APY Subscriber Misses his Contributions for Few Months     | <a href="https://bit.ly/3VgQdGg">https://bit.ly/3VgQdGg</a> |
| 8      | Funded APY Accounts And Benefits                                   | <a href="https://bit.ly/3uaVwLi">https://bit.ly/3uaVwLi</a> |
| 9      | How can I modify details registered in APY                         | <a href="https://bit.ly/3F9HMqs">https://bit.ly/3F9HMqs</a> |
| 10     | Seeding Aadhaar in APY PRAN                                        | <a href="https://bit.ly/3GX0jrH">https://bit.ly/3GX0jrH</a> |
| 11     | Account Opening in APY                                             | <a href="https://bit.ly/3XI0Vr8">https://bit.ly/3XI0Vr8</a> |
| 12     | How to raise grievance by APY Subscriber                           | <a href="https://bit.ly/3IRLM1m">https://bit.ly/3IRLM1m</a> |
| 13     | How to get PRAN Card for APY                                       | <a href="https://bit.ly/3iCQeq6">https://bit.ly/3iCQeq6</a> |

THANK YOU  
धन्यवाद!

